



प्रलयंकारी धक्का

भूकंप आणि पूर या नैसर्गिक घटना असल्या, तरी त्यामध्ये माणसाचा सहभाग आहे का हे तपासण्याची वेळ आल्याचे नेपाळमधील दुर्घटनेवरून जाणवते. विकास आणि पर्यावरण यातील संतुलन जपणे गरजेचे आहे. नेपाळमध्ये आलेला पूर भयप्रद आहे. या देशातील तिबेटच्या सीमेलगतच्या भागात पुराने हाहाकार माजवला आहे. दीडशेपेक्षा जास्त जणांचे त्यात बळी गेले आणि शेकडो अजूनही बेपत्ता आ-हेत. बहुमजली इमारतीदेखील चिखलात बुडाल्या, रस्त्यावरील वाहने वाहून गेली. मृतांमध्ये नेपाळच्या लष्करातील सैनिक, पोलिस, सशस्त्र पोलिस दलाचे कर्मचारी यांची संख्या जास्त असल्याचे कळले आहे. अनेक परदेशी नागरिक मरण पावले किंवा बेपत्ता आहेत. भोते कोशी नदीच्या पुराचा जोर एवढा प्रचंड होता, की त्यात नुवाकोट भागातील किमान बारा जल विद्युत प्रकल्प वाहून गेले. रस्ते, पूल यांचे किती नुकसान झाले ते अजून स्पष्ट झालेले नाही. बर्फ आणि चिखल यामुळे मदत व शोध कार्यात अडथळे येत आहेत. हिमालयाच्या परिसरात गिर्यारोहणासाठी (ट्रेकिंग) आणि कैलास मानसरोवर यात्रेसाठी आलेल्या अनेक परदेशी नागरिकांचा या दुर्घटनेत बळी गेल्याची भीती आहे. अचानक एवढा मोठा पूर का आला याचे कारण अजून पूर्णपणे समजलेले नाही. भारतासह अनेक देशांचे शास्त्रज्ञ ते शोधत आहेत. बुधवारी सकाळी तिबेटमध्ये भूकंप झाला. त्याची तीव्रता ४.९ रिश्टर स्केल एवढी होती. त्यानंतर नदीस पूर आला. त्यामुळे या दोन घटनांमधील संबंध तपासला जात आहे.

पर्यावरणाचा इशारा राष्ट्रीय दूर संवेदन केंद्र (एनआरएससी) ही भारतीय अवकाश संशोधन संस्थेशी(इस्रो) निगडित अस-लेली संशोधन संस्था आहे. भारतीय व आंतरराष्ट्रीय उपग्रहांवरून मिळालेल्या माहितीच्या व दृश्यांच्या आधारे या संस्थेतील शास्त्रज्ञांनी पुराने झालेल्या नुकसानीच्या व्यापकतेचा आराखडा तयार केला आहे. पर्वतांच्या उंच भागातील खोलगट भागात बर्फ साठून तयार झालेल्या हिमनदीस 'सिकॅ ग्लेशियर' असे म्हटले जाते. भूकंपाच्या धक्क्यामुळे तिबेटमधील पर्वतांच्या उंच भागातील अशा हिमनदीस हादरा बसला आणि ती कोसळली. त्यातून बर्फ आणि दगडांचा 'हिमप्रपात' बनला. हा बर्फ आणि दगड-मातीचा प्रपात दक्षिण तिबेटमधील त्रिशुली नदीत कोसळला. त्याने काही काळ नदीचा प्रवाह अडला आणि नंतर लगेचच अत्यंत वेगाने ते पाणी वाहू लागले. अचानक आलेल्या त्या प्रवाहाने नेपाळमध्ये अकल्पित नुकसान केले. नेपाळच्या रासुवा भागात जमिनीखाली दहा किलोमीटर हा भूकंप झाल्याचे भूगर्भातर्गत घडामोडींवर लक्ष ठेवणार्या भारतीय संस्थेने सांगितले आहे. हिमालयातील हा भाग भूकंप प्रवण मानला जातो. बर्फ-दगड यांचा हिमप्रपात हेच या पुराचे कारण आहे काय, याचा शोध एक आंतरराष्ट्रीय संस्था आणि तिच्या नेपाळ व चीनमधील भागीदार संस्था घेत आहेत. गेल्या वर्षीही रासुवा भागातच मोठा पूर आला होता. नेपाळ-चीन सीमेवर अजूनही नद्यांचा प्रवाह अडवणारे घटक आहेत, त्यामुळे आणखी एक पूर येण्याची भीती या संस्थांनी व्यक्त केली आहे. भूकंप ही नैसर्गिक घटना

आहे. अलीकडे दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला व कोलंबिया या देशांत मोठे भूकंप झाले. भूगर्भातील हालचालींमुळे संपूर्ण हिमालय पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. या प्रदेशात धरणे व वीज प्रकल्प उभारणे त्यामुळेच धोकादायक आहे. नेपाळमध्ये वीज निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते. भारतही नेपाळकडून वीज विकत घेतो; मात्र अशा प्रकल्पांचा पर्यावरणावर होणारा परिणाम तपासणे आवश्यक ठरले आहे. भारत, चीन, नेपाळ आणि भूतान पर्यावरणीयदृष्ट्या एकमेकांना बांधले गेले आहेत, हे नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे या देशांनी पर्यावरणाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे, ते विचारात घ्यावे लागेल. निसर्गावर मानवाचे नियंत्रण नसले तरी त्या-त्या भागातील परिसंस्थेची हानी होणार नाही, त्याचे जतन करणे या कडे लक्ष देणे मानवास भाग आहे हे या दुर्घटनेने दाखवून दिले आहे. नेपाळमधील पूर भारतात, बिहारमध्ये पूर्वी पोचला होता हे लक्षात घेणे आवश्यक आहे. हिमालयातील हिमनद्यांकडे दुर्लक्ष केल्यास काय होते याचा इशारा निसर्गाने दिला आहे.



मधुमेह किंवा रक्तातील साखर नियंत्रित करण्याचा प्रश्न येतो, तेव्हा सर्वप्रथम भात, चपाती, ब्रेड, मिठाई आणि गोड पेये आठवतात. तथापि, रोजच्या जेवणासोबत कमी प्रमाणात खाद्ये जाणारे लोणचे, पापड आणि चटण्या हे देखील आहाराचा एक भाग आहे. यामुळे हा प्रश्न निर्माण होतो: हे पदार्थ मधुमेहासाठी पूर्णपणे हानिकारक आहेत का ? तज्ञांच्या मते, केवळ नावावरून एखाद्या खाद्यपदार्थाला चांगला किंवा वाईट ठरवणे योग्य नाही. त्यातील घटक, प्रमाण आणि सेवनाची पद्धत विचारात घेणे देखील महत्त्वाचे आहे. चला याबद्दल जाणून घेऊया.

लोणच्यामध्ये अतिरिक्त साखर आणि मीठ लपलेले असू शकते वेगवेगळ्या लोणच्यांच्या पाककृतींमधील घटक बरेच वेगवेगळे असू शकतात. काही तयार लोणच्यांमध्ये चव वाढवण्यासाठी साखर किंवा गोड पदार्थाचा वापर केला जा-तो. शिवाय, त्यात तेल आणि मिठाचे प्रमाणही जास्त असू शकते. मधुमेही व्यक्तीसाठी अशा लोणच्यांचे नियमित आणि अतिरिक्त सेवन करणे हा चांगला पर्याय मानला जात नाही. घरी लोणचे बनवताना, तुम्ही कमी किंवा साखरविरहित पाककृती आणि मर्यादित प्रमाणात तेल व मीठ वापरू शकता. लोणचे मुख्य जेवण म्हणून नव्हे, तर केवळ चव वाढवण्यासाठी एक लहानसा पदार्थ म्हणून खाण्याचा आनंद मिळतो. पापड बनवण्याची पद्धत आणि त्यातील कर्बो दके देखील महत्त्वाची

पापड बहुतेकदा डाळी किंवा इतर घटकांपासून बनवले जातात, परंतु त्यातील कर्बोदकांचे प्रमाण प्रकरानुसार बदलू शकते. बाज-रात मिळणाऱ्या पापडांमध्ये मीठ आणि इतर घटकांचे प्रमाण जास्त असू शकते. पापड कसे शिजवले जातात हा सर्वात महत्त्वाचा विचार आहे. तळलेल्या पापडांमुळे अतिरिक्त तेल आणि कॅलरीज वाढू शकतात.



म्हणून, जर तुम्ही मधुमेही असाल आणि पापड खात असाल, तर ते मर्यादित प्रमाणात खाणे आणि न तळलेले पर्याय निवडणे उत्तम ठरू शकते. प्रत्येक चटणी सारखी नसते हाच नियम चटण्यांनाही लागू होतो. ताजी कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, लिंबू आणि मसाले वापरून बनवलेल्या चटण्या साधारणपणे कमी प्रमाणात जेवणाचा भाग असू शकतात. तथापि, काही चटण्यांमध्ये गूळ, साखर, गोड सॉस किंवा मोठ्या प्रमाणात गोड फळे असू शकतात. अशा चटण्यांचा रक्तातील साखरेवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. म्हणून, चटणी निवडताना त्यातील घटकांचा विचार करणे महत्त्वाचे आहे. प्रमाण महत्त्वाचे आहे काही विशिष्ट पदार्थ पूर्णपणे टाळण्याऐवजी, मधुमेहींसाठी संपूर्ण जेवणातील प्रमाण आणि संतुलनावर लक्ष केंद्रित करणे हा अधिक व्यावहारिक दृष्टिकोन असू शकतो. लोणची, पापड आणि चटण्यांना जेवणाचा मुख्य भाग न मानता, जेवणासोबतचे छोटे पदार्थ समजा. पॅकेज केलेले पदार्थ खरेदी करताना, अतिरिक्त साखर, एकूण कर्बोदके आणि

सोडियमसाठी लेबल तपासणे उपयुक्त ठरते. -डॉ. जय ए-अ मधुमेही रुग्णांनी पावसाळ्यात या ७ गोष्टी टाळाव्यात शेवटी, मधुमेहाचे व्यवस्थापन केवळ एका खाद्यपदार्थापुरते मर्यादित नाही. दैनंदिन आहार, अन्नसेवन, शारीरिक हालचाल आणि डॉक्टरांनी सांगितलेली औषधे यांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. म्हणून, लोणची, पापड किंवा चटण्यांना घाबरण्याऐवजी, तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे अधिक शहाणपणाचे आहे. अस्वीकरण : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत लातूर समाचार कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.



१ Doctor Tips सल्ला डॉक्टरचा

कमी खाण्यापेक्षा कमी वेळा खाण्याने आजारांवर मात दिवसातून फक्त दोनवेळा जेवण घेतल्याने त्यावर बऱ्याच प्रमाणावर नियंत्रण ठेवता येतं. तसंच आहारात छोटे-छोटे बदल केल्यानेही त्याचा मोठा फायदा फक्त साडेतीन महिन्यात होतो, असं सांगत डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी झमाझा कड्डाफ्लर डाएटिंग्गा मारल्या.बदलत्या जीवनशैलीमुळे गेल्या काही वर्षात विविध आजारांनी लोकांना ग्रासलं आहे. यात मधुमेह, रक्तदाब, वाढलेलं वजन यासारख्या अनेक आजारांचा समावेश आहे. मात्र दिवसातून फक्त दोनवेळा जेवण घेतल्याने त्यावर बऱ्याच प्रमाणावर नियंत्रण ठेवता येतं.

- ### आडवे शब्द
- न्याहरी, नाश्ता
 - हिमंतीची हद्द
 - एकदम योग्य
 - हरिवंशराय बच्चन याची प्रसिद्ध कविता- 'लहरो से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करनेवालों की -- नहीं होती!
 - ग्रामीण बोलीत गौर
 - पावा
 - शंभरी गाठणारा
 - जोरात कोसळणे-ओतणे
 - मोहिनी, अंमल
 - खंडाने शेती करणारा
 - पहारा
 - काव्यात कोण
 - वाकलेला
 - वाल्याचा वाल्मिकी करणारा मंत्र
 - झूल घेतलेला
 - अनुतीर्ण
 - पोहणे, तरंगणे
 - गुलाबजामुनचा रस
 - नेटका
 - मनीमाऊचे वाघोबाशी नाते
 - भानगड
 - राजाची आई
 - संभवमि युगेयुगे'चे आश्वासन देणारा अवतार
 - च्या पुढे, च्या समक्ष
 - शेतकऱ्याला दिलेले कर्ज
 - विक्रमवीर सचिनचे बडील
 - मासा
 - माफी
 - अलिम
 - राबता, जाणे-येणे
 - एकरूप, एकतान
 - लोकहित
 - श्रीयुत, श्रीमान
 - किंमत
 - मदनाची सहचरी
 - यमनगरी
 - घड्याळाचा आवाज
 - अमंगल जाळण्याचा सण
 - रसभंग, विचका
 - तलवारीचे घर
 - अंतःकरण

२ Joke विनोद

शेजारचे शर्माली... मी तर असेही एकले की त्यांना म्हणे पगारासाठी कामही करावे लागते!

शिपाई : खबरदार, एक पाऊल पुढे टाकशील तर...

चोर : तर काय करशील ?

शिपाई : मला चार पावलं पुढं जावं लागेल.

३ Message संदेश

Doctor: aapke pati ko zyaada rest ki zaroorat hai. yeh sleeping tablets leekiye.

Wife: unko yeh kab dena hai doctor?

Doctor: yeh unke liye nahi, aapke liye hai

४ Thought सुविचार

निष्काम कर्म म्हणजे कर्मत्याग नव्हे. - भगवद्गीता

संस्कृत शुभाषित

अद्रोहं सर्वभूतेषु कर्मणा मनसा गिरा अनुग्रहश्च दानं च शीलमेतत्प्रशस्यते ॥

(शांतीपर्व, अध्याय १२४, श्लोक ६६, महाभारत)

अर्थ : कृतीने, मनाने आणि वाणीने कोणत्याही प्राण्यास त्रास न देणे, परोपकार करणे, दान करणे या प्रकारांचे शील प्रशस्त होय.

मनोरंजक महाशब्दकोड्यांचा समाचार

१		२		३		४	५		७	८		९		१०
						११			१२				१३	
१४	१५		१६			१७		१८			१९	२०		
२१														
२५								२६						
						२९	३०				३१			३२
३३		३४		३५				३६					३७	
		३८					३९	४०		४१		४२		४३
४४					४५	४६			४७	४८		४९		
		५०	५१					५२				५३	५४	
	५५				५६						५७		५८	
५९		६०			६१					६१अ		६२		
			६३		६४			६५		६६		६७		
६८	६९					७०			७१		७२			७३
७४		७५			७६			७७		७८				
	७९					८०			८१					

औंढा नागनाथ मंदिरावरील शिल्पकला नैसर्गिक रंगसंगतीत साकारावी –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

औंढा नागनाथसह नागपूरच्या कल्याणेश्वर मंदिर विकास आराखड्याला शिखर समितीची मंजूरी; आंबेगाव येथील शिवसृष्टीसाठी ५० कोटी मंजूर

मुंबई/प्रतिनिधी : औंढा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्वाचे क्षेत्र आहे. या मंदिरावरील पुरातन शिल्पकलेचे जतन करत नैसर्गिक रंगांचा वापर करून त्याचे संवर्धन करण्यात यावे. तलाव आणि मंदिर परिसरात वापरले जाणारे गड आणि इतर साहित्य त्याचप्रमाणे एकूणच सर्व कामे दर्जेदार असावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत श्री क्षेत्र औंढा नागनाथ तसेच नागपूर येथील कल्याणेश्वर मंदिराच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली. तसेच पुण्याजवळ आंबेगाव येथील शिवसृष्टी थीम पार्कच्या चौथ्या टप्प्याच्या कामासाठी ५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार संतोष बांगर, प्रवीण दटके, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत औंढा नागनाथ मंदिराच्या १९३ कोटी ५५ लाख २० हजार ४७४ तर, कल्याणेश्वर मंदिराच्या ७२.४९

कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता देण्यात आली. आंबेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्पाच्या प्रगतीचा यावेळी आढावा घेण्यात आला. यातील चौथ्या टप्प्यासाठीच्या कामासाठी ५० कोटींच्या निधीलाही मंजूरी देण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औंढा नागनाथ मंदिर परिसराचा विकास करताना मंदिराचे वैभव जपण्याचे निर्देश दिले. तर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी जतन आणि संवर्धनाबरोबरच भाविकांसाठी चांगल्या सोयी-सुविधा निर्माण करण्याची सूचना केली. औंढा नागनाथ मंदिर परिसराचा विकास आराखडा औंढा नागनाथ मंदिराच्या संवर्धन आणि जीर्णोद्धाराचे काम पुरातत्व आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाणार असून यामध्ये मंदिराच्या आवारातील नंदी मंडप, ओवरी आणि दर्शन बारी या मंदिराच्या आवारातील वास्तूंचे संवर्धन केले जाणार आहे. यासह हरीहर तलाव आणि परिसरातील मंदिरांचे संवर्धन आणि जीर्णोद्धार केला जाणार आहे. मंदिर परिसरासाठी बाह्य विद्युतीकरण, सीसीटीव्ही, रोषणाई आणि



उद्यान विकास देखील केला जाणार आहे. भक्त निवासाची नव्याने उभारणी केली जाणार असून २५०० क्षमतेचा प्रतीक्षा कक्ष असणार आहे. भाविकांना कमी वेळेत दर्शन मिळावे, यादृष्टीने याचे नियोजन केले जाणार असून दर्शन रांगेत भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. याचबरोबर मंदिराचे वैभव कायम राखून मोठी झाडे लावणे, परिसराला दगडी बांधकामासारखा साज देणे, परिसरात सापडलेल्या जुन्या मूर्त्या भाविकांना पाहता याव्यात यासाठी म्युझियम

तयार करणे, भाविकांना माहिती देण्यासाठी माहिती केंद्र उभारणे आदी कामे केली जाणार असल्याची माहिती हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सादरीकरणाद्वारे दिली. कल्याणेश्वर मंदिर परिसरात पार्किंगची व्यवस्था वाढवावी नागपूर येथील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या कल्याणेश्वर मंदिर महाल परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याचा आढावा घेताना आवश्यकता विचारात घेऊन

पार्किंगची व्यवस्था वाढविण्यात यावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तथापि, अशा परिसरात यांत्रिक पार्किंगचा वापर व्यवहार्य ठरत नसल्याने साध्या पार्किंगची व्यवस्था असावी, असे ते म्हणाले. नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यावेळी यापूर्वी शिखर समितीच्या बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांनुसार मंदिर विकास आराखड्यात करण्यात आलेल्या बदलांची माहिती दिली. त्यानुसार बेसमेंटमधील यांत्रिक वाहनातळ वगळून त्याटिकाणी दोन तळघरांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच निवासी व्यवस्था वगळण्यात आली असून मंदिराच्या शिखराचे बांधकाम प्रस्तावात समाविष्ट करण्यात आले आहे. या सुधारणांनंतर प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च ७२.४९ कोटी रुपये इतका निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या खर्चास शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. कल्याणेश्वर मंदिर हे नागपूरमधील ऐतिहासिक आणि धार्मिक श्रद्धास्थान असून प्रस्तावित विकास आराखड्यात मंदिर परिसराचे हेमाडपंथी स्थापत्यशैलीनुसार सुशोभीकरण, भव्य सभामंडप,

बहुउद्देशीयसभागृह, महाप्रसादासाठी स्वतंत्र सुविधा, प्रशासकीय कार्यालये, वेदशाळा, योगशाळा, प्रसाधनगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भाविकांसाठी विविध सुविधा तसेच दोन स्तरांवरील तळघरांचा समावेश करण्यात आला आहे. या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्य, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी इतिहास आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणे येथील आंबेगाव बुद्रुक परिसरात विकसित करण्यात येत असलेल्या 'शिवसृष्टी' ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. यावेळी शिवसृष्टी प्रकल्पाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी विविध टप्प्यांतील कामांची सविस्तर माहिती सादर केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित हा प्रकल्प देशातील तसेच आशियातील वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक थीम पार्क म्हणून विकसित करण्यात येत असून, नव्या पिढीपर्यंत शिवचरित्र प्रेरणादायी आणि प्रभावी पद्धतीने पोहोचविण्याचा त्यामागील उद्देश असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

जय वैभवीलक्ष्मी फाउंडेशनचा सहकार भुषण पुरस्कार दिलीपराव देशमुख यांना जाहीर पुण्यात ३१ ऑगस्ट रोजी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार गौरव

लातूर/प्रतिनिधी : पुणे येथील जय वैभवीलक्ष्मी फाउंडेशन यांच्यावतीने २०२६ चा देण्यात येणारा सहकार भुषण पुरस्कार राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांना जाहीर करण्यात आला असून पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता केंद्रीय सहकार व विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते देण्यात येणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय वैभवीलक्ष्मी फाउंडेशन अध्यक्ष उल्हासदादा पवार राहणार आहेत तर प्रमुख उपस्थिती म्हणून राज्याचे माजी



मंत्री काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील , माजी मंत्री

आमदार सतेज पाटील,आमदार भीमराव तापकीर खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे आमदार डॉ अतुल बाबा भोसले लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख, जेष्ठ अभिनेत्री आशाताई काळे, अॅड सौरभ अंकलकोटे पाटील वैभव लक्ष्मी ग्रुपचे संस्थापक प्रा. डॉ व्हि एस अंकलकोटे पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. या सहकार भुषण कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन वैभव लक्ष्मी ग्रुपचे उपाध्यक्ष शशिकांत पागे, विश्वस्त डॉ स्वरूप एकतुरे , अॅड मिथुन गुरव यांनी केले आहे.

रक्षाबंधना सोबतच आज काळाची गरज वृक्षबंधनाची! आमचे ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन

लातूर/प्रतिनिधी : रक्षाबंधनाचा सण, रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा आणि संरक्षणाच्या वचनाचा सण नाही, तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक नात्यांची जपणूक करण्याची आठवण करून देणारा दिवस आहे. याच भावनेला निसर्गाशी जोडत 'आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन'ने रक्षाबंधना सोबतच वृक्षबंधनाचा अनोखा उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश दिला. गेल्या २६४४ दिवसांपासून लातूर शहर आणि परिसराला स्वच्छ लातूर, सुंदर लातूर आणि हरित लातूर करण्याच्या ध्येयाने अविरत कार्य करणाऱ्या आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनची प्रत्येक सण झाडांसोबत साजरा करण्याची परंपरा आहे. याच परंपरेनुसार आज जिल्हा परिषद कार्यालय, लातूर समोरील मुख्य रस्त्यावर रक्षाबंधनाच्या निमित्ताने झाडांना राखी बांधून 'वृक्षबंधन' साजरे करण्यात आले. झाड म्हणजे केवळ हिरवाई नाही, ते आपल्या पुढच्या पिढीच्या श्वासाची हमी



आहे! यावर्षी आजवर झालेला अत्यल्प पाऊस आणि भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या दुष्काळी परिस्थितीची जाणीव लातूरकरांना करून देण्यासाठी या उपक्रमातून विशेष जनजागृती करण्यात आली. पाण्याचे महत्त्व, झाडांचे संवर्धन आणि पर्यावरणाची जबाबदारी याबाबत नागरिकांना जागरूक

करण्यात आले. आजची राखी केवळ मनगटावर नव्हे झाडांच्या खोडावरही बांधली गेली! भाऊ-बहिणीच्या नात्याचे संरक्षण करण्याची शपथ आपण दरवर्षी घेतो. मात्र, आपल्याला प्राणवायू देणाऱ्या झाडांचे संरक्षण करण्याची शपथ आपण

कधी घेणार? एका झाडाला बांधलेली राखी म्हणजे निसर्गाला दिलेले एक वचन आहे तू आम्हाला सावली दे आम्ही तुला जगवू! एका झाडाला बांधलेली राखी म्हणजे भविष्यातील पिढीला दिलेली हमी आहे तुमच्या वाट्याला हिरवळ, शुद्ध हवा

आणि पाणी देण्यासाठी आम्ही आजपासून प्रयत्न करू. यावेळी ग्रीन लातूर वृक्ष सदास्यांनी लातूरकरांना आवाहन करताना सांगितले की, पाण्याची बचत करा. रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या बहिणीला एखादं सुंदर झाड भेट द्या आणि स्वतःही एक झाड लावा. बहिणीने हातावर बांधलेली राखी तिच्या संरक्षणाचे वचन देते, पण झाडाशी बांधलेली राखी आपल्या संपूर्ण समाजाच्या भविष्यातील संरक्षणाचे वचन ठरेल. त्यांनी पुढे प्रत्येक कुटुंबाने सण-समारांभाच्या निमित्ताने एक तरी झाड लावावे आणि लावलेल्या झाडाची केवळ लागवड न करता त्याची मुलाप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन केले. यावेळी डॉ. भास्कर बोसागावकर यांनी श्री. बालासाहेब बावणे यांनी तयार केलेल्या सुंदर आणि पर्यावरणपूरक राखीचे कौतुक केले. तसेच वृक्षबंधनाच्या या उपक्रमासाठी उपस्थित सर्व सदस्यांचे आभार मानले.



मुक्तांगण इंग्लिश स्कुलमध्ये राखी पौर्णिमा उत्साहात साजरी

लातूर/प्रतिनिधी : विशाल नगर, लातूर येथील मुक्तांगण इंग्लिश स्कूलमध्ये राखी पौर्णिमेचा सणउत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेच्या प्रभारी प्राचार्या माधुरी वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. राखी पौर्णिमा हा भाऊ-बहिणीच्या प्रेम, आपुलकी आणि रक्षणाच्या नात्याचे प्रतीक असलेला सण आहे. या सणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगताना शिक्षिका निशिगंधा सोट पाटील यांनी राखी पौर्णिमेची परंपरा व सांस्कृतिक महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी आपल्या वर्गातील बंधूंना राखी बांधून हा सण आनंदात साजरा केला. विद्यार्थ्यांमध्ये यामुळे प्रेम, बंधुभाव आणि परस्पर स्नेहाची भावना वृद्धिंगत झाली. या प्रसंगी शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



प्रो. जडे यांचे खबरी शिक्के कॉम्प्युटर नॉयलॉन खबर असलेले टिकाऊ खबरी शिक्के तयार करून मिळतील.

शाखा १. जडे-भारत प्रिंटिंग प्रेस, मेनरोड, लातूर

शाखा २. जडेऑफसेट प्रिंटर्स, मित्र नगर, लातूर

संपर्क: (०२३८२) २४२६०८, २४५४०९

